





#### 2nd February 2021

To, The Manager - Listing Department, The National Stock Exchange of India Ltd Exchange Plaza, 5th floor, Plot no. C/1, "G" Block, Bandra-Kurla Complex,

Symbol: APCOTEXIND

Mumbai-400051

To,

Manager-Department of Corporate Services

**BSE Limited** Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001

Security Code: 523694

Dear Sir,

Sub: Extract of Financial results – 31<sup>st</sup> December 2020 – Advertisement

Please find enclosed a copy of advertisement (extract of Financial results – 31st December 2020) published in Business Standard (English) and Mumbai Lakshadweep (Marathi).

Kindly take the same on record

Thanking you,

For Apcotex Industries Limited

Anand V Kumashi

GM - Finance & Company Secretary

# **Budget session set to get** off to a rocky start today

18 Opposition parties to boycott President's address in solidarity with farmers

New Delhi, 28 January

**■** he Budget Session of Parliament that begins on Friday is set to get off to a rocky start as 18 Opposition parties announced on Thursday that they will boycott the President's address to the joint sitting of both Houses in solidarity with farmers protesting against the three

Union laws. Announcing the decision, Ghulam Nabi Azad, leader of Opposition in Rajya Sabha, said the 16 parties also demanded an independent probe into the Centre's role in the violence that shook the national capital during the farmers' tractor parade on Republic Day. Union Parliamentary Affairs Minister Pralhad Joshi said this was "most unfortunate".

The parties that will boycott the president's address on Friday are the Congress, the Nationalist Congress Party, the National Conference, the Aam Aadmi Party (AAP), the Shiromani Akali Dal (SAD), the Dravida Munnetra Kazhagam, the Trinamool Congress, the Shiv Sena, the Samajwadi Party, the Rashtriya Janata Dal, the Communist Party of India (Marxist), the CPI, the Indian Union Muslim League, the RSP, the People's Democratic Party, the MDMK, the Kerala Congress (M) and the All India United Democratic Front.

#### Session agenda

The most important items on the agenda in the session are the passage of the Budget and related documents — the Economic Survey for 2021-22 on Friday, The Union Budget on Monday, and the report of the Finance Commission.

The Joint Parliamentary Committee on the Personal Data Protection (PDP) Bill is ready with its report and is expected to be tabled in the session. The DNA Technology (Use and Application)



#### ALL ABOUT THE SESSION

- Budget Session will be held in two parts, starting from Friday
- First part is scheduled to conclude on Feb 15, while second part will begin on March 8. It is
- Parliament will sit in two shifts because of Covid-19. Morning session is dedicated to Rajya Sabha, while Lok Sabha will be held in the evening
- expected to end on Apr 8 | Question Hour will be allowed for an hour
  - All normal procedures including Question Hour, Zero Hour and discussion under Rule 377 will be carried out

Regulation Bill and the Maintenance and sive legislation addressing the digital eco-Welfare of Parents and Senior Citizens Bill are likely to be discussed and passed. Pending legislation includes the Medical Termination of Pregnancy (Amendment) Bill and the Dam Safety Bill.

The Opposition is likely to be extremely active, which might ensure that this session is loud and acrimonious. Not just the farmers' protest against the three farm laws passed in the Monsoon Session that the government has flatly refused to repeal, but also the handling of the Covid-19 pandemic and the situation on the Line of Actual Control (LAC) are expected to be flagged by the Opposition. Opposition parties will also quiz the government on the status of the vaccines, amid extensive doubts over the efficacy of one of the vaccines, and more financial assistance for states to deal with the fallout of the pandemic.

Among the non-Budget legislative business, the most significant will be the PDP Bill that will be the first comprehen-

sphere and the right to individual privacy.

The Supreme Court has already ruled that the right to privacy is a fundamental right. The government has drafted a law, but this was referred to a joint parliamentary committee.

Elements of the JPC-drafted Bill, after a clause-by-clause discussion and meetings with more than 100 stakeholders including companies like Facebook, WhatsApp, Paytm and others — propose mirroring of data held by companies that have servers in jurisdictions that are not friendly to India. In other words, no strict localisation of data. The changes in the government-drafted Bill relate to the size and composition of the statutory authority that will hear complaints about data breaches. "We have tried to re-formulate the Bill incorporating the voices of those who will be touched by it — not just the bureaucracy and the government," said a member of the JPC.

#### ▶ FROM PAGE 1

## In the shadow of Covid

The seating in the staff buses was spaced out and organised in a zig-zag manner. Those who could, such as corporate and project management staff. were quickly oriented to work from home. "It was an intense time," recalls Sapra. Things have now gotten into a rhythm and are close to how they were in normal times, but some of these practices are continuing.

Apart from logistical concerns and adaptations, this period also called for mental reorientation. Kumar Aditya, who works with a fintech firm in Gurugram, says the dynamics of business are changing. Things that would've have got expedited. Aditya's is a products-cum-services company. It is now reorienting to a product-focused company since the cost of providing services is far more. "Naturally there is nervousness among employees who were hired for one thing and are now doing a job that someone with less experience can do for less salary," he says.

The uncertainty has brought with it a vital lesson: "Your job may not be secure. but ensure that your career is." So, he has been updating his skills, the intangible ones such as reading more, being more aware of things around him, and focusing on sound investment planning. He has also realised the importance of deep work, without disturbance, which is sometimes unavoidable when working

In the initial months, with bosses suspicious of whether people were actually working while at home, Aditya says there'd be a catch-up or stocktaking call every three hours. "A lot of time was wasted in that, but now everyone is more or less settled in the work from home (WFH) routine," he says. Anjali Varma, a Bengaluru-

based independent HR con- mitting their applications to sultant, is hopeful that this shift in mindset will bring about a larger change, "There has been a fundamental shift in the way domestic chores are divided between genders, and the lockdown normalised these conversations across the board and helped challenge the associated stereotypes." This, she hopes, will positively impact managers and help them become more empathetic.

"Previously, WFH was not looked upon favourably," says Varma. That has changed. Most MNC in Gurugram

don't intend to get people back into office before June. Some might begin with just 10 per cent staff. Across the country, the offices that are getting employees back are doing so through shifts while also ensuring social distancing norms are maintained. A hybrid model is is arrived at after assessing the the other new normal Aditya who lives in Delhi, would be that restrictions should be happy to continue with WFH -"though I do sometimes feel I have intruded on my mother's space who used to have the house to herself during the day". But he is happy about the travel time he saves. "My routine is better. I've been able to pay attention to myself and be disciplined."

As for engaging with colleagues and good, old office banter, "that continues with the colleagues I am close with." he says. "Only, now we don't waste hours on it."

### **Asset valuation** of BSNL-MTNL...

"The assets under monetisation have various issues and encumbrances associated with them — for example, seeking the removal of a designation, reservation, encroachment, mutation, change of land use and so on," said the official quoted above. Sources say that many of the assets would require their land use to be changed to get the best sale value. BSNL and MTNL have reportedly started the process of change of land use by sub-

## **BS SUDOKU # 3268**

			7			2		8
		3			5			9
7		9		4	8			
6	1		8		3		9	4
				9	6			7
4	9				7		2	
8		- 10						9
1			5	, ·				3
		4		7	1			

#### **HOW TO PLAY**

Fill in the grid so that every row, every column and every 3x3 box contains the digits 1 to 9

Very easy: **Solution tomorrow** 

SOLUTION TO # 3267 1 3 7 8 9 2 5 6 4 4 | 9 | 2 | 6 | 8 | 7 | 3 | 1 | 5 3 5 8 9 4 1 6 2 8 4 6 2 7 9 1 5 3

the respective authorities.

BSNL and MTNL had initially shortlisted as many as 14 properties for sale, Later, DoT decided to sell four of these, out of which two were found to be undervalued. Hence, DoT decided not to go ahead with their auction. DoT is of the view that some properties were valued below the circle rates in their respective states. "We were not keen on selling those assets below the circle rate prevalent in that particular state," said a DoT official.

However, properties where the valuation differences have been reconciled to a reasonable level, can be taken up for further steps in the monetisation process. Usually, the valuation of the property is done by the companies as well as a consultant, and the final value

The department also feels removed for achieving the best Monetising real estate assets worth ₹37,500 crore is part of the overall relief package that would be used to retire debts. upgrade networks and offer a voluntary retirement scheme (VRS) aimed at reducing the two companies' employee strength by half.

## **Boeing gets US** govt nod...

The F-15 Eagle, which is flown by several air forces, including that of Israel, has a formidable air-to-air combat record of 104-0. Along the way, Boeing developed a ground strike version called the Strike Eagle. Now, equipped with a new cockpit, active electronically scanned array (AESA) radar, integrated electronic warfare suite and fused sensors and data links, the F-15EX has been transformed into a multi-role fighter capable of the full range of missions.

The aerodynamics of the F-15 have always been top-of-theline. Capable of flying at Mach 2.5 (two-and-a-half times the speed of sound), the F-15EX is the world's fastest fighter aircraft. It carries 13.5 tonnes of armament, more than the Rafale or the Sukhoi-30MKI. Its range of 1.200 nautical miles (2,200 kilometres) enables it to strike targets deep inside enemy territory.

Based on publicly available US budget figures, the F-15EX costs \$80.3 million per fighter, including the cost of its twin engines. However, India wants the aircraft to be built in India. which involves setting up and certifying a new factory and training workers. That would take the cost up significantly.

fighter in India would raise its said.

cost unacceptably, Kumar said: 'We will sell the F-15EX on the terms and condiations the Indian government wants to buv it.

On Thursday, Boeing also launched the so-called Boeing India Repair Development and Sustainment (BIRDS) Hub. This effectively amounts to localising the maintenance, repair and overhaul (MRO) of Boeing platforms being used by the Indian military India is one of the world's

largest Boeing defence customers. It currently operates 11 C-17 Globemaster III transport aircraft, nine P-8I Poseidon maritime patrol aircraft with three more on order, 22 AH-64E Apache attack helicopters, with six more on order and 15 CH-47F Chinooks heavy lift helicopters.

The BIRDS Hub can also provide support, with New platforms in service with other regional countries. This could significantly raise India's defence export earnings.

Stating that this would "shape India as a strategic destination for aerospace engineering, maintenance, repair and sustainment services", Boeing said the BIRDS "training programs would increase skilled manpower by developing sub-tier suppliers and medium, small and micro enterprises (MSMEs) to build high quality MRO capabilities

### Govt set to amend...

After security clearance is received, details including the name of the highest bidder, the price quoted by it, and the terms and conditions in the share-purchase agreement are placed before the Core Group of Secretaries on Divestment (CGD), headed by the cabinet secretary. The CGD then makes recommendations to the Committee Cabinet Economic Affairs. If H1 fails to get security clearance, the CGD can give the option to the next highest bidder (H2) for matching the bidding price of H1.

"It's always not possible that the second-highest bidder will match the price offered by the highest bidder," the official said. This would then derail the privatisation process

The changes will be approved and implemented in a month as the government starts receiving financial bids for privatising Bharat Petroleum Corporation, Shipping Corporation of India, Air India, etc.

The security committee will finalise what information will be sought from financial bid-Asked whether building the ders, the official quoted above **Sonal Adhesives Limited** 

s@nal CIN: L02004MH1991PLC064045 Regd Off: - Plot No.28/1A Takai-Adoshi Road At PO Khopoli Tal Khalapur Dist Raigad Khopoli MH - 410203 Phone: +912192262620 Email id: info@sonal.co.in Website: www.sonal.co.in NOTICE

Pursuant to Regulation 29 and Regulation 47 of the Securities and Exchange Board o ndia (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on riday, the 12th February, 2021 at 4:00 p.m. inter-alia to consider and Un-audited Financial Results for the 3<sup>rd</sup> Quarter and Nine Months ended 31<sup>st</sup> December, 2020.

This information is also available on the website of the Company i.e. www.sonal.co.in and on the website of the stock exchanges i.e. www.bseindia.com

For Sonal Adhesives Limited

Sandeep Arora Managing Director DIN: 00176939

#### ORIENTAL VENEER PRODUCTS LIMITED

CIN: L35100MH1991PLC060686 "Regd. Office : Survey No. 49, Village Aghai, via Kalyan Railway Station, Thane-421 301 Corp. Office: 16. Mascarenhas Road, Mazgaon, Mumbai-400 010, Maharashtra, India.

Tel. No.: 022-61389400; Fax No.: 022-61389401 site: www.ovpl.co.in E-mail: compliance.ovpl@gmail.com

NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listin Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the meeting of the Board of Directors of the Company will be held on **Tuesday, February 09, 2021,** at the Corporate Office o the Company situated at 16, Mascarenhas Road, Mazgaon, Mumbai 400010, Maharashtra, India nter-alia, to consider and approve, the Unaudited Financial Results (Consolidated and Standalone of the Company for the Quarter and Nine months ended December 31, 2020 The said notice may be accessed on the Company's website at www.ovpl.co.in and also on th

Date : January 28, 2021 Place : Mumbai Sonam Gupt **Company Secretary** 



Place: Khopoli

Date: 29.01.2021

## apcotex industries limited

vebsite of BSE Limited at www.bseindia.com

Registered Office:
49-53 Mahavir Centre, Sector 17, Vashi, Navi Mumbai - 400 703 Tel.: 022- 2777 0800
www.apcotex.com ● Email: redressal@apcotex.com
CIN: L99999MH1986PLC039199

#### **EXTRACT OF STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS** FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER 2020

							(Rs. in Lakhs)	
SR.		QUARTER ENDED			NINE MONTHS ENDED		YEAR ENDED	
NO.	PARTICULARS	31st Dec. 20 Audited	30th Sept. 20 Audited	31st Dec. 19 Audited	31st Dec. 20 Audited	31st Dec.19 Audited	31st March 20 Audited	
1	Total Income from Operations	16,596.34	13,046.24	11,097.93	35,816.37	38,503.35	50,191.52	
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and / or extraordinary items)	2,136.17	1,435.19	(183.09)	2,870.57	1,940.89	2,460.38	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and / or extraordinary items)	2,136.17	1,435.19	(183.09)	2,870.57	1,940.89	2,460.38	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and / or extraordinary items)	1,659.95	1,163.38	(142.16)	2,156.14	1,356.14	1,662.72	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising profit/(loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	2,574.47	1,520.18	4.81	3,777.31	1,444.97	1,102.28	
6	Paid up Equity Share Capital (Face value of Rs.2/- each)	1,036.90	1,036.90	1,036.90	1,036.90	1,036.90	1,036.90	
7	Earning per Share Basic & Diluted	3.20	2.24	(0.27)	4.16	2.62	3.21	

Notes: a) The above is an extract of the detailed format of financial results for quarter & nine months ended on 31st December 2020 filled with the stock exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available on Company's Website www.apcotex.com and on the website of the Stock Exchanges www.nseindia.com and www.bseindia.com.

- b) The above financial results were reviewed by the Audit Committee after audit by the statutory auditors of the Company and the Board of Directors approved the same at their meeting held on 28th January 2021.
- c) The Board of Directors have recommended an interim Dividend @ Rs. 1.50/- per share (on fully paid up share of Rs.2/each) for financial year 2020-21 and fixed 12th February 2021 as record date for determining entitlement of members for the purpose of payment of interim dividend. For and on behalf of the Board

Atul C. Choksey Chairman DIN: 00002102

Date: 28th January 2021

Place: Mumbai

## TENDER CARE —

– Advertorial

#### **BANK OF INDIA RAISES RS. 750 CRORE VIA AT-1 BONDS**

ank of India has raised Rs. 750 crores via Basel III Compliant Additional Tier 1 (AT-1) bonds on January 27, 2021 on private placement basis. Issue was over-subscribed with receipt of Bids up to Rs. 1,017

crores against issue size of Rs. 750 crores.

#### JNPT CELEBRATES 72ND REPUBLIC DAY WITH GREAT ENTHUSIASM


awaharlal Nehru Port Trust (JNPT). India's premier container port celebrated India's 72nd Republic Day with fervor and passion, following all the preventive measures amended by the Ministry of Home Affairs and the Ministry of Health & Family Welfare in wake of the Covid-19 pandemic. The JNPort family participated in the celebrations held at the JNPT Training Centre. On arrival of the Chief Guest, Shri Sanjay



Sethi, IAS, Chairman, an impressive Guard of Honour was presented by the CISF officials. The celebration then started with flag hoisting by the Chief Guest, followed by singing of the National Anthem in the presence of Shri Unmesh Sharad Wagh. IRS, Dy. Chairman, Shri Anil S Ramteke, IRSS, CVO and HoDs. Speaking at the Republic Day ceremony, Shri Sanjay Sethi, IAS, Chairman, JNPT, said, "As we celebrate our 72nd Republic Day, let us remember the sacrifices of our freedom fighters. Over the years, the maritime sector has been a key contributor to the economic growth of the nation, supporting India's vast trade in the country and as the number one container port, which handles over half of the country's container cargo.

#### PNB CELEBRATES REPUBLIC DAY WITH A HUMANITARIAN CAUSE

ation's leading public sector bank, Punjab National Bank (PNB) today celebrated the 72nd Republic Day with lots of patriotism and fervor. The PNB MD



flag at headquarters in New Delhi. The ceremony was attended by the EDs. CVO. CGMs and senior officials of PNB. Saluting the warriors, Shri CH. S. S. Mallikarjuna Rao, MD & CEO, PNB said "PNB Parivar salutes the innumerable sacrifices the armed forces have made for our wellbeing. The pandemic had brought the toughest time across globe, but we now see the positivity and improvement in the economy. With the advent of the vaccine, the impact is receding. We salute the contribution and responsibility taken by our frontline warriors our medical fraternity and the healthcare industry for bringing a ray of hope.

Appreciating the contribution and the enthusiasm shown by the entire PNB Parivar 2.0, MD & CEO said "PNB has successfully completed the CBS integration with e-UBI and e-OBC in record time, managing 18 crore plus customers. The amalgamation is the turnaround for the bank, the resilience in bouncing back with the animal spirit. Taking a lead as a premier bank PNB Parivar takes the pledge to strengthen the bank in the days to come.

#### **MAHA BANK'S MAHA MSME MARATHON (M3) CAMPAIGN**

ank of Maharashtra, a premier bank in the country has starts a Maha MSME Marathon (M3) Campaign to give economical strength to Micro, Small & Medium Enterprises, Bank's Ah



organized a customer meet to explain various products for MSME. The M3 campaign started with lightening the lamp by Mr. R. Jagan Mohan, DGM, MSME, in the presence of Mr. Rajendra Katariya, Presindent - AAMI, Omkar Kumar - Chief Manager, CPC- Commercial, Mr. Rajiv Kadam - Ahmednagar zonal manager and Branch managers and Customers. Mr. R. Jagan Mohan presented the keynote address highlighting "MSME Importance in the Economy of Country." Mr Rajiv Kadam, in his speech highlighted about MSME products & Bank's development.

#### **REPUBLIC DAY 2021 CELEBRATION** AT NTPC-SOLAPUR

TPC Solapur project was celebrated India's 72nd Republic Day with great

Chief enthusiasm. Guest Shri N Srinivas Rao, GGM (Solapur) un-



furled & salute the National Flag. Speaking on the occasion Shri N Srinivas Rao recalled freedom fighters and said NTPC Ltd. established in 1975 and proved itself as the dominant power maior with presence in the entire value chain of the power generation business. Today's total installed capacity of the company is 63,785 MW including coal, gas, hydro, solar and wind energy projects. The company has set a target to have an installed power generating capacity of 130 GW by the year 2032. Stating the importance of renewable energy Shri N Srinivas Rao said NTPC has an aim to establish maximum renewable energy stations in coming years.

#### **72ND REPUBLIC DAY CELEBRATED AT GNFC, NARMADANAGAR - BHARUCH**

the occasion of 72nd Republic Day on 26th January, 2021, Shri Pankaj Joshi, Hon'ble Managing Director of the Company hoisted the National Flag in Narmadanagar Township. On this occasion Awards and Trophies were conferred to the Employees/Departments and Security Personnel for their suggestions in improving Company's Performance and attentiveness in their duties re-



spectively. Considering the global pandemic situations, the event was marked with participation of Limited nos. of invited

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mr. V. Nataraja & Mr. Murlidhar Nataraian were the joint owner vide Agreement dated 02/04/1981 of Flat No B-106, 1st floor, Building 28, known as 'Sunrise', Apna Ghar Unit no. 7 CHSL, Swami Samarth Nagar, Lokhandwala Complex, Andheri West, Mumbai – 400053 *(*"Said Property"). Society issued shares vide Share certificate #228 in the joint names or 21/06/1984. Further, the shares were transferred in the sole name of Mr. Murlidhar Natarajan after the death of Mr. V. Natarajar on 29/12/2005. After subsequent transfers Mr. Shailesh D. Thakur & Mr. Umeshdutt D. Thakur ("My Clients") became the owners of the aforesaid property vide Agreement dated 22/08/2019 registered under doc. No:

BDR16-7964/2019. the undersigned advocate hereby invite claims or objections from any other heir/s or claimant/s or objector/s against or in the Said Property or any part thereof within a period of 14 days(both days inclusive) of the publication of this notice hereof, with copie of proofs to support the claim/objection. If no claims/objections are received within the stipulated time, My Clients shall be at liberty to deal with the Said Property in the manne they deem fit. Place: Mumba

Date: 29-01-2021 Fauzia Shahab Advocate, Mumbai High Court, A-2401, Lloyd's Estate, Vidyalankar Marg, Wadala East-400037, Phone # 9820393379

#### जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. श्री. अनिल कमार हे फ्लॅट क्र.सी/९०१. व्हिस्परींग पाम्स एक्सक्लझिव कोहौसोलि., लोखंडवाला टाऊनशिप, आकुर्ली रोड, कांदिवली (पु.), मुंबई-४००१०१ या जागेचे संयुक्त मालक आहेत यांचे १९.०५.२०२० रोजी निधन झाले आणि श्री. अमोल अग्रवाल यांनी सोसायटीकडे मयताचे शेअर्सचे दावा सांगितला आहे.

आम्ही याव्दारे, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील

मयत सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे . यांच्याकडन काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सुचनेच्या प्रसिध्दीपासून १५ दिवसांत सोसायटीच्य भांडवल /मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पृष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य . परावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या -मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर -मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुदींमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल

आज दिनांकीत २९ जानेवारी, २०२१, मुंबई लिगल रेमेडिज विकल उच्च न्यायाल कार्यालय क्र.२, तळमजला, शांती निवास

कोहौसोलि.. इमारत क्र.१. पटेल इस्टेट. सी.पी. रोड, कांदिवली (पूर्व), मूंबई-४००१०१. ब्र.:९८९२२७६१२६/९६१९११५२१२/९८१९५०२४१५

#### DISOWN OF CHILD

We, Mr. Mohmed Rais Abdullan and Mrs. Meharunnisa Idrisi, aged 67 and 59 years respectively residing at Room no. 24 F Grd WP, 17 Madina Chawl Madina Compound, Vaibhay Apartment, Dharavi Mumbai 400 017 do hereby disown Mr. Mohd Rafik Tailor for his misconduct and threat to

That Mr. Mohd Rafik Tailor shall not inherit any of our properties v.i.z movable and immovable properties and also shall not be entitled to the grant of probate to our will. That Mr. Mohd Rafik Tailor will not participate in our funeral rights in the event of our demise. Anybody transacting the business with Mr. Mohd Rafik Tailor in respect of us or of our properties shall he doing that in his/her risk, general public take note.

Date: 29-01-2021 Ashish A. Dubey Place: Mumbai Mob.: 8898774362

#### जाहीर नोटीस

या जाहीर नोटीसीव्दारे सर्व लोकांस कळविण्यात येते की. आमचे अशिल श्री. दिनेश गणपत रावनंग. हे सदनिका क्र. ३०८, तिसरा मजला, निळेमोरे पांचा नगर को.ऑ.हौ.सो.लि., बिल्डींग नं. १, निळेमोरे गलासोपारा (पश्चिम), ता. वसई, जि. पालघर, ह्या सदनिकेचे मालक असन सदरील सदनिकेचे १)मे. लीला कंन्स्ट्रक्शन कंपनी आणि रोहींतन डी. पंथकी व झरीन आर. पंथकी यांच्यामधील दिनांक १५/०३/१९८४ रोजीचा दस्त क्र.वसई-पीआर-३६९/१९८४, दिनांक ११/०४/१९८४ ह्या विक्री करारनाम्याची मुळ नोंदणी ਜ਼ ੨) श्री ਸੇਫੀਰਜ਼ ਵੀ ਧੋਂ ਬਲੀ ਕੁਦੌਸੇਜ਼ ਆ पंथकी आणि धन अब्दल वहाब व दिनयार मानेकशॉ बेलीफ यांच्यातील यांच्यामधील माहे एप्रिल १९९५ रोजीच रजिस्टर दस्त क्र.वसई-२-छा-१२९७/९५, दिनांक १४, ०६/१९९५ हा मुळ विक्री करारनामा व त्याची मुळ नोंदर्ण पावती, ही मुळ कागदपत्रे कुठेतरी गहाळ/ हरवली आहेत ज्याची तकार नालासोपारा पोलीस ठाणे येथे दिनांक २३/०१/२०२१ रोजी प्रॉ.मि.रजि. नं. ९१/२०२१ अन्वये करण्यात आली आहे

तरी सदर मळ कागदपत्रे कोणाला सापडल्यास किंव सदर मिळकती संबधी कोणाचाही कोणतार्ह विक्री,कुळरग,कब्जा,गहाण,दान,बक्षीस,करार मृत्युपत्र, कोर्ट दरबार वा अन्य कोणत्याही प्रकारच हक्क. हितसंबंध. हिस्सा अधिकार असल्यास त्यांनी त्याबाबत मला लेखी पराव्यासह ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासुन १४ दिवसांच्या आत खालील पत्त्यावर कळवावे अन्यथा तसा कोणाचाही कोणत्याही प्रकारच हक्क,हितसंबंध,हिस्सा,अधिकार नाही व असल्यार तो सोडन दिला आहे असे समजण्यात येऊन आमचे अशिलांद्वारे सदर मिळकतीसंबंधीचे पुढील व्यवहार पुण केले जातील याची नोंद घ्यावी

ॲड. निशिगंधा जयंत परे**ब**. पत्ता : ए/१०१, काशी कपा को.ऑ.हौ.सो.लि., दिपव मेडीकल जवळ. एस. टी. डेपो रोड. नालासोपारा (प) ता. वसई, जि.पालघर - ४०१ २०३

## नोटीस

पंचरत्न ११/ई, एस. आर. ए. सहकारी गृहनिर्माण रांस्था मर्यादित. इमारत क्रें.11/ई , संघर्ष नगर, चांदिवली फार्म रोड, चांदिवली, अंधेरी (पर्व), मंबई 400072 या संस्थेचे सभासद अंसतेल्या व संस्थेच्या इमारतीत सदनिका क्रं 702 धारण करणारे श्री एकनाथ जगन्नाथ कांबळे यांचे तारीख 17.11.2019 रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केतेते नाही. संस्था, या नोटिशीद्वारे संस्थेच्या भांडवलात मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/ हार्कतदार यांच्याकडून हक्क, मागण्या/ हरकती मागविण्यात येंत आहेत. हि नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासन १५ दिवसांत त्यांनी आपत्या मागण्यांच्या वा हरकतीच्या पुष्ट्यर्थ आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रति व अन्य पुरावे सादर करावेत. जर वर नमूद केलेल्या मुद्रतीत, कोणाही व्यक्तीकडून हक्क मागण्या किंवा हरकती सादर झॉल्या नाहीत तर, मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलातील/ मालमत्तेतील भाग व हितसंबंध यांच्या हरतांतरणाबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहील, जर अशा कोणत्याही हक्क, मागण्या/ हरकती आल्या तर, त्याबाबत संस्थेट्या उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईत. नोंदी बी उपविधींचा एक मागणीदारांस/ हरकतदारांस पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात सचिव त्यांच्याकडे संध्याकाळी ७.०० ते १०.०० \_\_\_\_ वाजेपर्यंत, नोटीस दिलेल्या तारखेपासून नोटिशीची मुदत संपण्याच्या तारखेपर्यंत

उपलब्ध राहील ठिकाण: मुंबई. दिनांक: 29/01/2021 पंचरत्न ११/ई, एस. आर. ए. सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित यांच्या करिता आणि वतीने सही/-सचिव

Place: Mumbai

Date: 28th January 2021

#### ईशा मीडिया रीसर्च लिमिटेड

रजि. ऑफिस : कृशाल कमर्शियल कॉम्प्लेक्स, १०वा मजला, एम.जी.रोड, चेंबूर (प.), मुंबई - ४०० ०८९ <u>नोटीस</u>

याद्वारे नोटीस दिली जात आहे की सेबी (LODR) नियम, २०१५ च्या नियम ४७(१) नुसार ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीच्या Unaudited Financial Results वर विचार करण्यासाठी आणि त्याची नोंद घेण्यासाठी कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मिटिंग शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०२१ रोजी दुपारी ३.०० वाजता आयोजित करण्यात आन्नेनी आहेत. ईशा मीडिया रीसर्च लिमिटेड

दिनांक : २९ जानेवारी. २०२१

चेतन तेंडुलकर डायरेक्टर

नमुना अ जाहिर अधिसूचना			
(इनसॉल्व्हन्सी ॲण्ड बॅंकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (इनसॉल्व्हेन्सी रिझोल्युशन प्रोसेस फॉर कॉर्पोरेट पर्सन्स)			
रेग्युलेशन्स, २०१६ चे नियम ६ अन्वये)			
आर स्क्वेअर श्री साई बाबा अभिकरण प्रायव्हेट लिमिटेडच्या धनकोंचे लक्षा वेधण्याकरिता			

	रेग्युलेशन्स, २०१६ चे नियम ६ अन्वये) आर स्क्वेअर श्री साई बाबा अभिकरण प्रायव्हेट लिमिटेडच्या धनकोंचे लक्षा वेधण्याकरिता							
आवश्यक तपशिल								
8	कॉर्पोरेट ऋणकोचे नाव	आर स्क्वेअर श्री साई बाबा अभिकरण प्रायव्हेट लिमिटेड						
2	कॉर्पोरेट ऋणकोची स्थापना तारीख	08.82.2083						
ş	ज्या प्राधिकरणाअंतर्गत कॉर्पोरेट ऋणको स्थापना/नोंदणीकरण झाले आहे	कंपनी निबंधक, ग्वाल्हेर						
γ	<ul> <li>अॉमींट ऋणकोचे कॉपींट ओळख क्रमांक /मर्यादित दायित्व ओळख क्रमांक</li> <li>यु५०१०१एमपी२०१३पीटीसी०३१८९३</li> </ul>							
ų	कॉर्पोरेट ऋणकोचे नोंदणीकृत कार्यालय व प्रधान कार्यालयाचे (काही असल्यास) पत्ता	३२, रॉयल बंगला, निपानीया इंदौर, मध्यप्रदेश-४५२०१०, भारत.						
ξ	कॉर्पोरेट कणकोंच्या संदर्भात दिवाळखोरी १८.०१.२०२१ (२७.०१.२०२१ रोजी आवआरपीद्वारे प्राप्त प्रारंभ तारीख आदेशाची प्रत)							
b	दिवाळखोरी ठराव प्रक्रिया समाप्तीची अंदाजित तारीख	१६.०७.२०२१ (१८.०१.२०२१ रोजीच्या आदेश तारखेपासून १८० दिवस)						
۷	अंतरिम ठराव प्राधिकारी म्हणून कार्यरत अपतदारी अधिकाऱ्याचे नाव व नोंदणी क्रमांक	श्रीमती टिना सारस्वत पांडे आयबीबीआय/आयपीए-00१/आयपी-पी00६५२/२0१७-२0१८/१११२६						
٩	मंडळासह नोंदणीकृत प्रमाणे अंतरिम ठराव प्राधिकाऱ्याचे पत्ता व ई-मेल	३८७एफ ११४ स्किम भाग १, दिक्षा बॉईज हॉस्टेलच्या मागे, संत नगर, इंदौर, मध्यप्रदेश-४५२०१०. <b>ई-मेल:</b> teenasaraswat@yahoo.co.in.						
१ ०	अंतरिम ठराव प्राधिकाऱ्यासह पत्रव्यवहाराकरिता वापरावयाचे पत्ता व ई–मेल	३८७एफ ११४ स्किम भाग १, दिक्षा बॉईज हॉस्टेलच्या मागे, संत नगर, इंदौर, मध्यप्रदेश-४५२०१०. ई-मेल: ip.rsquaresai@gmail.com, teenasaraswat@yahoo.co.in.						
११	दावा सादर करण्याची अंतिम तारीख	९.२.२०२१ (आयआरपीद्वारे प्राप्त आदेशाच्या स्विकृती तारखेपासून १४ दिवस)						
१२	अंतरिम ठराव प्राधिकाऱ्याद्वारे दिलेले कलम २१ चे उपकलम (६ए) चे नियम (बी) अंतर्गत धनकोंचे वर्ग, काही असल्यास	अंतरिम उराव प्राधिकाऱ्याकडे उपलब्ध माहितीनुसार श्रेणीचे नाव उपलब्ध नाही.						
१३	वर्गाप्रमाणे धनकोंचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून कार्यरत पतदारी अधिकाऱ्याचे नाव (प्रत्येक वर्गाकरिता तीन नावे)	अंतरिम ठराव प्राधिकाऱ्याकडे उपलब्ध माहितीनुसार उपलब्ध नाही.						
१४	अ) आवश्यक नमुना व ब) अधिकृत प्रतिनिधींचे तपशिल उपलब्ध असल्याचे पत्ता	वेबर्लिक https://www.ibbi.gov.in/home/downloads वास्तविक पत्ताः उपलब्ध नाही.						
		। रोजी (२७.०१.२०२१ रोजी आयआरपीद्वारे प्राप्त आदेशाची प्रत) <b>आर स्क्वेअर</b> 1 कॉर्पोरेट दिवाळखोरी ठराव प्रक्रिया प्रारंभ करण्याचे आदेश राष्ट्रीय कंपनी कायदा						

**आर स्क्वेअर श्री सार्ड बाबा अभिकरण प्रायव्हेट लिमिटेड**च्या धनकोंना येथे कळविण्यात येत आहे की, बाब क्र.१० मध्ये नमद पत्त्यावर अंतरीम

इराव अधिकाऱ्याकडे ०९.०२.२०२१ रोजी किंवा त्यापूर्वी त्यांच्या दाव्याचे पुरावे सादर करावे. आर्थिक धनकोंनी त्यांचे दाव्याचे पुरावे फक्त वेद्यत स्वरूपातच सादर करावेत. कार्यचालक भागधारकांना तसेच कामगार व कर्मचारी यांनी त्यांच्या दाव्याचे पूरावे व्यक्तिशः, टपालाद्वारे किंवा

ब्हुत स्वरूपात सादर करावेत. नोंद्र क्र.१२ समोर सुचिबद्ध प्रमाण वर्गसंबंधी वित्तीय धनको यांनी नमुना सीए मध्ये वर्गाचे (लागू नाही) अधिकृत तिनिधी म्हणून कार्यस्त होण्यासाठी नोंद्र क्र.१३ समोर नमुद केलेले तीन अपतदारी प्राधिकान्यांपैकी एक प्राधिकृत प्रतिनिधी म्हणून त्यांची निवड

अंतरिम ठराव प्राधिकारी आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी००६५२/२०१७-२०१८/१११२६

**route**mobile

#### **ROUTE MOBILE LIMITED**

CIN: U72900MH2004PLC146323 Registered Office: 4th Dimension, 3rd Floor Mind Space, Malad (West), Mumbai - 400064. Tel: (022) 4033 7676 | Fax: (022) 4033 7650 Website: www.routemobile.com | Email: investors@routemobile.com

Statement of Deviation/Variation in utilication of funds raised

Statement of Deviation/Variation in utilisation of funds raised							
Name of	f listed en	ROUTE MOBILE LIMITED					
Mode of	Fund Ra	Public Issues/ Rights Issues Preferential Issues/ QIP/Others					
Date of	Raising F	unds			September 16, 2020		
Amount	Raised				2400.00 millions	3	
Report 1	filed for Q	uarter ende	d		December 31, 2	020	
Monitor	ing Agend	;y			Applicable/ Not Applicable		
Monitor	ing Agend	y Name, if a	applicable		Axis Bank Limited		
Is there	a Deviatio	n/Variation i	n use of fund	ds raised	Yes/No		
terms o	hether th f a contra d by the	NA					
If Yes, Date of shareholder Approval					NA		
Explanation for the Deviation/Variation					NA		
Comme	nts of the	Audit Com	mittee after	review	No deviation		
Comments of the auditors, if any					NA		
Objects for which funds have been raised and where there has been a deviation, in the following table					NA		
Original Object		Original Allocation	Modified Allocation, if any	Funds Utilised	Amount of Deviation/ Variation for the quarter according to applicable	Remarks, if any	

Deviation or variation could mean: (a) Deviation in the objects or purposes for which the funds have been raised or (b) Deviation in the amount of funds actually utilized as against what was

(c) Change in terms of a contract referred to in the fund raising document i.e. prospectus, letter of offer, etc

For Route Mobile Limited For Route Mobile Limited Sd/-Sd/-

object

Rathindra Das

Head Legal, Company

Suresh Jankar Date : January 28, 2021 Chief Financial Officer

Place: Mumbai Secretary & Compliance Officer **ଓ CSB Bank** 

सही/-

सीएसबी बँक लि.. क्षेत्रिय कार्यालय: जॉली मेकर्स चेंबर्स २, ४था मजला, विनय के. शाह मार्ग, नरीमन पॉईंट, मंबई-२१.

ई-मेल:mumbaizone@csb.co.in सीआयएन:एल६५१९१केएल१९२०पीएलसी०००१७५

#### लिलाव विक्री सूचना

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ चे नियम ८(६) व ९ नुसार बँकेकडे तारण असलेल्या स्थावर मालमत्तेची लिलाव विक्री. न्याअर्थी, खालील नमुद व्यक्तींनी **सीएसबी बँक लिमिटेड (पुर्वीची दी कॅथलीक सिरीयन बँक** लिमिटेड), डोंबिवली शाखा यांच्याकडून रक्कम उधारी घेतलेली आहे आणि त्यांनी व्याज, शुल्क व इतर खर्च जमा केलेली नाही. बँकेने कायद्याअंतर्गत सूचना वितरीत केली आहे आणि प्राधिकृत अधिकाऱ्यांनी गरण मालमत्तेचा वास्तविक ताबा घेतलेला आहे <sup>.</sup>आणि बँकेने सर्वसामान्य जनतेकडून निविदा मागविण्याद्वारे सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८ व ९ अन्वये मालमत्तेची विक्री करण्याचे केले आहे. कायद्यानुसार प्रतिभृत धनकोंना मालमत्तेची विक्री करून थकबाकी रक्कम मृक्त

1	[ सिपयुरिटा इटरस्ट (एन्कासमट) रुएस	। २००२ च्या नियम ८ प ८ अन्यय मारामराया विक्रा करण्याय ।	
ı		प्रतिभूत धनकोंना मालमत्तेची विक्री करून थकबाकी रक्कम मुक्त	बजावणीचा हुकूम का करू नये याची
1	करण्याचा अधिकार आहे.		कारणे दाखवा नोटीस (नियमकम २१, नियम २२)
1	प्रतिभूत धनकोचे नाव व पत्ता	सीएसबी बँक लिमिटेड (पुर्वीची दी कॅथलीक सिरीयन बँक लिमिटेड), डोंबिवली शाखा	(नमुना क्रमांक ७, परिशिष्ट ई, अनुसूची१)
1	कर्जदाराचे नाव व पत्ता	मे. मिलन स्टील ॲण्ड होम अप्लायन्सेस प्रा.लि., दुकान क्र.४, वीरा शॉपिंग सेंटर, डोंबिवली पुर्व-४२१२०१.	अहमदनगर येथ
		श्री. देवेंद्र शिवजी शाह, व्यवस्थापकीय संचालक, मे. मिलन स्टील ॲण्ड होम अप्लायन्सेस प्रा.लि., १२, श्री रामकृष्ण निवास कोहौसो., फडके रोड, आयसीआयसीआय बँकेजवळ, डॉबिवली	रेग्युलर दरखास्त नंबर ७९९ सन २०१२
		पुर्व-४२१२०१. श्रीमती शिल्पा देवेंद्र शाह, १२, श्री रामकृष्ण निवास कोहौसो., फडके रोड, आयसीआयसीआय बैंकेजवळ, डोंबिवली पुर्व- ४२१२०१.	
	दिनांक ३१.०१.२०२१ रोजी बँकेला देय रक्कम	रु.२५,३५,५२,३५३/- (रुपये पंचवीस कोटी पस्तीस लाख बावन्न हजार तिनशे त्रेपन्न फक्त)	प्रति, ऋणको नंबर ४ नामे - उत्तम सावळेराम भिंगारदिवे
1	लिलावाची तारीख, वेळ व ठिकाण	दिनांक ०२.०३.२०२१ रोजी दु.१२.३०वा., ठिकाण: सीएसबी बँक लिमिटेड, क्षेत्रिय कार्यालय, ४था मजला, जॉली मेकर चेंबर क्र.२, विनय के. शाह मार्ग, नरीमन पॉईंट, मुंबई–४०००२१.	पत्ता- शर्मिला, सी-१२ओ, मंदािकनी सोसायटी, बी अ ज्या अर्थी धनको माधव शेषा शेट्टीगार यांनी आपणा वि
	मालमतेचे तपशील	क्षेत्र, जाख बौतेरा कॉम्प्लेक्स, आता शिवांजली धाम को-ऑप क्षेत्र, जाख बौतेरा कॉम्प्लेक्स, आता शिवांजली धाम को-ऑप हौिसंग सोसायटी लि., एस.क्र.६७ए, हिस्सा क्र.१३(भाग), शहर सब्हें क्र.९१०० ते ९१०८, महसूल गाव गजबंधन पाथरी, डॉबिबली पुर्व, तालुका कल्याण, ठाणे जिल्हा, कल्याण-डॉबिबली महानगरपालिकेच्या मर्यादेत येथील देवेंद्र स्वावंजी शाह यांच्या मालकीचे मालमत्ता, चतुिसमा (अधिकार दस्तावंजानुसार): उत्तरेस- प्रवेश रस्ता; दक्षिणेस-निळकंठ अपार्टमेंट; पुवेस-चित्तरंजन दास रोड; पश्चिमेस-प्रवेश रस्ता व डॉ. मनोहर यांची मालमत्ता.	असुन त्याची अंमलबजावणीसाठी धनको यांनी दिवाणी केलेली आहे. सदर दरखास्तीत धनको यांनी वाद मिळ आपले म्हणणे घेण्यासाठीची नोटीस आपणास वेळोवेळी नाही. त्यामुळे आपण रे.द.नं.७९९/२०१२ मध्ये हः सादर करण्यासाठी या दैनिक वर्तमान पत्रात जाहीर नोटीग्त्या अर्थी या प्रतिपादनावर सदर हुकूमनाम्याच्या बजावणं की, धनको यांनी दाखल केलेल्या खरदी खताच्या मसुह
1	आरक्षित मुल्य	रु.१,३४,६६,000/- (रुपये एक कोटी चौतीस लाख सहासष्ट हजार फक्त)	दि. २६.०२.२०२१ रोजी ठिक सकाळी १०:३० व आज दिनांक माहे डिसेबर २०२० रोजी माझ्या सहीने व
١	इसारा रक्कम	रु.१३,४६,६००/- (रुपये तेरा लाख सेहेचाळीस हजार सहाशे	तयार करणार

#### लिलावाचे नियम व अटी

फक्त)

इच्छुक निविदादारांनी विहित निविदा अर्जात विनंती/अर्ज सीलबंद कव्हरमध्ये मे. मिलन स्टील ॲंग्ड होम अप्लायन्सेस प्रा.लि. खाते-विक्री, शाखा व्यवस्थापक, सीएसबी बँक लिमिटेड, डोंबिवली शाखा असे उपरीलेखन करून ०१.०३.२०२१ रोजी किंवा त्यापर्वी कार्यालयीन वेळेत कोणत्याही कामाच्या दिवशी सादर करावेत. अर्जासोबत रू.१३,४६,६०० – (रुपये तेरा लाख सेहेचाळीस हजार सहाशे फक्त), इसारा रक्कम (इरठे) जे आरक्षित मुल्याच्या १०% असेल ते सीएसबी बँक लिमिटेड, डोबिवली यांच्या नावे बँकर्स चेक/धनाकर्षादारे सादर करावेत. लिफाफ्यावर डीडी क्रमांक. तारीख आणि डॉवर बँकेचे नाव लिहिले जावे. निवदा अर्ज व प्राधिकरणाचे पत्र शाखा व्यवस्थापक, सीएसबी बेंक लिमिटेड, डोंबिवली शाखेकडून कार्यालयीन कामकाजादरम्यान 0१.0३.२0२१ रोजी किंवा त्यापूर्वी मिळू शकतात. बोली यशस्वी नसल्यास इरठे परतावा दिले जाईल. इरठे कोणत्याही पूर्वसूचना न देता जप्तीसाठी जबाबदार असेल जर यशस्वी निविदाकार कोणत्याही प्रकारे विक्री, वेळ आणि मुलभूत वचनांचे पालन करण्यास अयशस्वी ठरला आणि प्तर्वाधिक ऑफर विक्रेत्या/बोली देणाऱ्या व्यक्तीला विक्री दिली जाईल

निविदा फॉर्मसह, इच्छित खरेदीदार आयकर विभागाने जारी केलेल्या पॅनकार्डची एक प्रत आणि त्यांचे ओळखपत्र आणि राहण्याचा पुरावा देखील जोडला पाहिजे.

सीलबंद निविदा अधिकृत/अधिकाऱ्यामार्फत ०२.०३.२०२१ रोजी दुपारी १२.३० वाजता उपलब्ध,

हजर असणारी बोली लावणारे किंवा त्यांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत उघडण्यात येतील. अधिकृत प्रतिनिधींनी ओळखीसाठी आवश्यक दस्तऐवज असलेल्या मुख्य बोलीदाराकडे विहित

नमुन्यात प्राधिकरणाचे पत्र स्वतः बरोबर ठेवणे आवश्यक आहे. मालमत्तेसाठी जास्तीत जास्त सुधारित ऑफर/किंमत मिळविण्यासाठी सहभागींमध्ये निविदा रक्कमेची /परवान्यासाठी आंतर बोली वाढविण्याकरिता बोलणी करण्यास प्राधिकृत अधिकाऱ्यास पूर्ण

अधिकार आहेत. कोणतेही कारण न दर्शविता बोली स्वीकारण्यास किंवा नाकारण्याचा किंवा लिलाव पुढे ढकलण्याचा स्थिगत करण्याचा आणि कोणत्याही पूर्वसूचना न देता या विक्रीतील काही अटी व शर्ती सुधारित करण्याचा पूर्ण अधिकार प्राधिकृत अधिकाऱ्याकडे आहे.

विक्री बँकेच्या पृष्टीकरणाच्या अधीन आहे. आरक्षित किंमतीपेक्षा कमी रक्कम म्हणून सुरक्षित मालमत्ता विक्री केली जाणार नाही.

यशस्वी निविदादाराने त्यांच्या नावे बोली निश्चित झाल्यावर त्वरीत किंवा पुढील कामकाजाच्या दिवशी बोली रकमेच्या २५% रक्कम (इसारा रकमेसह) जमा करावी आणि सरफायसी अधिनियम २००२ च्या तरत्दीमध्ये निर्धारित विहित विस्तारीत कालावधी किंवा विक्री निश्चिती तारखेपास् १५ दिवसांत उर्वरित रक्कम जमा करावी. रकमेचा भरणा सीएसबी बँक लिमिटेडच्या नावे धनाकर्ष/ बँकर्स चेक स्वरुपात करावे. यात कसूर केल्यास पुर्वी जमा केलेली संपुर्ण रक्कम कोणतीही सूचना

यशस्वी निविदादाराने कायद्यानुसार लागू असलेल्या मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क इत्यादीसारख्या वाहतुकीस देय शुल्क जमा केले पाहिजे आणि संबंधित प्राधिकरणामध्ये हस्तांतरणास लागू करण्याची व्यवस्था करावी.

कोणत्याही शुल्कासाठी, परवानाधारक, अधिभार, मालमत्ता कर किंवा विक्री किंवा शासनाच्य मालमनेसंदर्भात कोणाकडे असलेल्या दतर थकबाकीसाठी बँक जबाबदार ग्रहणार नाही आणि मालमत्ता जशी आहे तशी तेथेच विकली जाईल. बँकेच्या अतिक्रमण, वैधानिक दायित्वे इत्यादींशी संबंधित कोणतीही शर्ती नाही आणि कोणतेही प्रतिनिधित्व व हमी दिलेली नाही आणि संभाव्य खरेदीदारांनी लिलावात भाग घेण्यापूर्वी कोणत्याही अडचणी, शुल्काच्या अस्तित्वाची मर्यादा, शीर्षक, मालकी, वैधानिक मंजूरी यावर स्वत: चे खात्री करून घेतली पाहिजे.

वर वर्णन केलेल्या स्थावर मालमत्ता यशस्वी खरेदीदाराच्या संपर्ण स्वत:च्या जोखिमीवर असेल जस् आग. चोरी किंवा इतर अपघातांमळे होणारे नकसान किंवा हानी यासह जबाबदारी असेल आणि प्राधिकृत अधिकाऱ्याने विक्री निश्चितीच्या तारखेपासून कोणत्याही अपघात व जोखमीस जबाबदार असेल<sup>ँ</sup>. यशस्वी निविदाकारास जे काही असेल त्याप्रमाणे कोणत्याही कारणास्तव विक्री रद्द करण्याचा अधिकार घेऊ शकत नाही.

पुर्व परवानगी घेतल्यानंतर ०१.०३.२०२१ रोजी दु.२.०० ते सायं.५.०० दरम्यान मालमत्तेचे . निरीक्षण करता येईल. इच्छुक खरेदीदारांनी निरीक्षण तारखेपुर्वी शाखा व्यवस्थापक, सीएसबी बँक लिमिटेड, डोंबिवली शाखेशी संपर्क करावा.

प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतुदी अन्वये कर्जदार/जामिनदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

सदर सूचना ही कर्जदार व सर्वसामान्य जनतेस देण्यात येत आहे आणि सदर सूचना प्रतिभूत धनकोकडे उपलब्ध कोणत्याही पुर्वग्रहाशिवाय वितरीत करण्यात येत आहे. पुढील माहितीकरिता संपर्क ०२२-२२८२१६३६, ९८४६०७९९६४, ९०७२६०११८० वर संपर्क साधा. तिकाण: मंबर्ड

प्राधिकृत अधिकारी



## apcotex industries limited

apcotex

Registered Office:
49-53 Mahavir Centre, Sector 17, Vashi, Navi Mumbai - 400 703 Tel.: 022- 2777 0800 www.apcotex.com • Email: redressal@apcotex.com CIN: L99999MH1986PLC039199

#### **EXTRACT OF STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS** FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER 2020

**QUARTER ENDED** NINE MONTHS ENDED YEAR ENDED **PARTICULARS** NO 31st Dec. 19 31st Dec. 20 30th Sept. 20 31st Dec. 20 31st Dec.19 31st March 20 Audited Audited Audited Audited Audited Audited Total Income from Operations 16,596.34 13,046.24 11,097.93 35,816.37 38,503.35 50,191.52 Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and / or extraordinary items) 2,136.17 1,435.19 (183.09)2,870.57 1,940.89 2,460.38 Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and / or extraordinary items) 2.136.17 1,435.19 (183.09) 2.870.57 1,940.89 2.460.38 Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and / or extraordinary items) 1.659.95 1,163.38 (142.16)2,156.14 1,356.14 1.662.72 Total Comprehensive Income for the period [Comprising profit/(loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)] 2,574.47 1,520.18 4.81 3,777.31 1,444.97 1,102.28 Paid up Equity Share Capital (Face value of Rs.2/- each) 1,036.90 1,036.90 1,036.90 1,036.90 1,036.90 1,036.90 Earning per Share Basic & Diluted 3.20 2.24 (0.27)4.16 2.62 3.21

Notes: a) The above is an extract of the detailed format of financial results for quarter & nine months ended on 31st December 2020 filled with the stock exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available on Company's Website www.apcotex.com and on the website of the Stock Exchanges www.nseindia.com and www.bseindia.com.

b) The above financial results were reviewed by the Audit Committee after audit by the statutory auditors of the Company and the Board of Directors approved the same at their meeting held on 28th January 2021.

c) The Board of Directors have recommended an interim Dividend @ Rs. 1.50/- per share (on fully paid up share of Rs.2/each) for financial year 2020-21 and fixed 12th February 2021 as record date for determining entitlement of members for the purpose of payment of interim dividend. For and on behalf of the Board

Sd/

Atul C. Choksey Chairman DIN: 00002102 ठिकाण: अहमदनगर

साक्षीदार

(Rs. in Lakhs)

#### हरविले आहे

मी **संतोष भिकाजी सावंत** दिनांक २३ जानेवारी २०२१ रोजी MIDC अंधेरी प्रवास दरम्यान खालील कागदपत्र माइयाकडून गहाळ झालेले आहे. S B I बँकेचे CONTRACTOR FOR SBI CARD NO २७६७६४ (नाव - संतोष भिकाजी सावंत) Valid id (१७ सप्टेंबर २०२० ते १६ ऑगस्ट

सदर कागदपत्र कोणास सापडल्यास ९९३०४२७४४० या मोबाईलवर संपर्क

रथान : मंबई दिनांक: २९/०१/२०२१

करावे.

#### s@nal सोनल ॲडेसिव्हस् लिमिटेड नोंदणीकृत कार्यालयः प्लॉट क्र. २८/१ए, टकाई-अदोशी रोड, पोस्ट खोपोली, ता. खालापूर, जि. रायगड, खोपोली, महाराष्ट्र-४९०२०३. **सीआयएन**-एल०२००४एमएच१९९१पीएलसी०६४०४५

दुर.:+९१२१९२२६२६२०, ई-मेल:info@sonal.co.in, वेबसाईट: www.sonal.co.in सचना सेक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्बुलेंशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तृतीय तिमाही व नऊमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात

घेणे व मान्यता देणे याकरिंता शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०२१ रोजी दु.४.००वा. कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे

सर्व तपशिल कंपनीच्या www.sonal.co.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर सुध्दा उपलब्ध आहे. सोनल ॲडेसिव्हस् लिमिटेडकरित

संदीप अरोर दिनांक: २९.०१.२०२१ व्यवस्थापकीय संचालक-डीआयएन:00१७६९३९ ठिकाण: खोपोली

ॲड. सचिन चांगदेव ईथापे अहमदनगर ने.ता. २६/०२/२०२१ नि.क्र ७९ जाहिर नोटीस

अहमदनगर येथील मे. दिवाणी न्यायाधिश साहेब, वरीष्ठ स्तर, कोर्ट क्रं. ७ मा.यू.व्ही.जोशी साहेब यांचे न्यायालयात.

धनको माधव शेषा शेट्टीगार ऋणको मे. सुदाम कन्स्ट्रक्शन प्रा. लि. वगैरे

पत्ता- शर्मिला, सी-१२अे, मंदाकिनी सोसायटी, बी आर रोड, मुलूंड(पं), मुंबई-८०

ज्या अर्थी धनको माधव शेषा शेट्टीगार यांनी आपणा विरुध्द रे.मु.नं.२४२/२००८ चा दाखल केलेला होता त्यामध्ये आपल्या विरुध्द निकाल देण्यात आलेल असुन त्याची अंमलबजावणीसाठी धनको यांनी दिवाणी न्यायालय, वरीष्ठ स्तर, अहमदनगर या न्यायालयात आपणा विरूध्द रे.द.नं.७९९/ २०१२ ची दाखल केलेली आहे. सदर दरखास्तीत धनको यांनी वाद मिळकतीच्या खरेदीखताचा मसदा (डाफ्ट) मे. कोर्टात दाखल केलेला आहे. सदर खरेदीखताचा मसदयावर आपले म्हणणे घेण्यासाठीची नोटीस आपणास वेळोवेळी पाठविली असता, आपण सदर नोटीस घेण्यास टाळाटाळ केलेली आहे व नोटीसीची बजावणी होऊ दिलेली नाही. त्यामुळे आपण रे.द.नं.७९९/२०१२ मध्ये हजर राहून धनको यांनी दाखल केलेला वाद मिळकतीच्या खरेदीखताचा मसुद्यावर आपण आपले म्हणणे सादर करण्यासाठी या दैनिक वर्तमान पत्रात जाहीर नोटीस प्रसिध्द करीत आहोत.

त्या अर्थी या प्रतिपादनावर सदर हुकूमनाम्याच्या बजावणीसाठी या न्यायालयात दरखास्त दाखल केलेली आहे. त्याअर्थी या लेखनावरून तुम्हास नोटीस देण्यात येते की, धनको यांनी दाखल केलेल्या खरदी खताच्या मसुद्यानुसार वादमिळकतीचे खरेदीखत धनको यांचे लाभात का करुन देऊ नये ? याचे कारण दाखविण्यासाठी दि. २६.०२.२०२१ रोजी ठिक सकाळी १०:३० वा. न्यायालयात समोर तुम्ही हजर व्हावे.

आज दिनांक माहे डिसेंबर २०२० रोजी माझ्या सहीने व न्यायालयाच्या शिक्क्यानिशी दिले

तयार करणार कनिष्ट लिपीक



अधिक्षक - दिवाणी न्यायालय, वरीष्ठ स्तर अहमदनगर खरेदीखत

खरेदीखत मौजे सावेडी येथील सर्व्हे नं. ३२/२अ +३२/१अ४ मधील बिगर शेती प्लॉट नं. २९ ते ३९/६१ चे क्षेत्रफळ ५९.४१ चौ.मी. व त्यावरील लोड बेअरिंग मधील २३.४५ चौ.मी चे बांधकाम या मिळकतीचे मोबदला किमंत रक्कम रुपये ९०,०००/- (अक्षरी रुपये नव्वद हजार मात्र) चे आज तारीख \_ माहे मार्च सन २०१८ वार \_ वार रोज ते दिवशी.

झोन नं ::-

लिहून घेणार : माधव शेषा शेट्टीगार

वय- ६० वर्ष, धंदा - नोकरी, रा. घर नं. ६१, यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर

**लिहून देणार**: १. मे. सुदाम कन्स्ट्रक्शन प्रा. लि.

कॉटेज कॉर्नरजवळ, नागपुर, नगर- मनमाड रोड, अहमदनगर

२. श्री. अशोक माधवराव बारस्कर वय- ६३ वर्ष, धंदा - व्यापार, रा. कॉटेज कॉर्नरजवळ, नगर- मनमाड रोड, अहमदनगर

३. श्री. दौलत सावळेराम भिंगारदिवे

वय- ५६ वर्ष, धंदा - व्यापार, रा.डी.जी.पी. नगर, भावीन अपिटमेंट, नगर-मुंबई हायवे. नाशिक

वय - वर्ष, धंदा - व्यापार, रा. शर्मिला, सी -१२अं, मंदाकीनी सोसायटी, बी आर रोड, मुलूंड(प), मुं. -८०

५ . श्री . सुदाम सावळेराम भिंगारदिवे वय - वर्ष, धंदा - व्यापार, रा. यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर

लिहून देणार नं. १ ते ५ या सर्वाच्यावतीने मे. कोर्ट किशानर साहेब वय - वर्ष, धंदा - नोकरी

कारणे खरेदीखत लिहन देतात की.

१ . मिळकत वर्णन : डि // अहमदनगर सब डि // व तालुका नगर पैकी अहमदनगर महानगरपालिका हद्दीतील तसेच मा. दुय्यम निबंधक साहेब, अहमदनगर यांचे कार्यक्षेत्रातील मौजे सावेडी येथील सर्व्हे नं. ३२/२अ +३२/१अ४ मधील बिगर शेती प्लॉट नं. २९ ते ३९/६१चे क्षेत्रफळ ५९.४१ चौ.मी. व त्यावरील लोड बेअरींग मधील २३.४५ चौ.मी चे बांधकाम ही संपूर्ण जागा लिहून घेणार यांना कायमखुष खरेदीने दिली आहे. यांसी चत:सीमा

पूर्वेस : क्षिरसागर यांची घर मिळकत

दक्षिणेस : मोकळी जागा,

पश्चिमेस : पानेसर यांची घर मिळकत ऊतरेस : भुजबळ यांची घर मिळकत व रोड.

येणेप्रमाणे चतुःसीमापूर्वक संपुर्ण प्लॉट मिळकत व त्यामधील लाईट मिटर, लाईट कलेक्शन, लाईट फिटींग, नळकनेक्शन ईत्यादीसह तदंगभुत वस्तु, वहिवाट, गणुकीचे व इतर हक्कांसह काहीही एक राखुन न ठेविता असे. सदर मिळकतीस मा.जिल्हाधिकारी साहेब, अहमदनगर यांचे कडील कार्यालयीन आदेश क्रमांक:

एन.ए.एस.आर.क्रमांक १२१/८९ दिनांक ०६/११/१९८९ अन्वये बिगर शेती वापरास परवानगी दिली आहे. २)वर वर्णन केलेल्या मिळकतीचे लिहुन देणार नं. १ते३ यांनी लिहून घेणार यांच्या बरोबर मोबदला रक्कम रु. ९०००/- या मोबदला किमतीस नोंदनीकृत साठेखताचा दस्त क्र. ११४/१९९३ अन्वये दिनांक ०७/०१/१९९३ रोजी लिहून नोंदवून दिले होते व आहे. सदरील मिळकतीचा लिहून देणार नं. १ ते ३ यांनी लिहन घेणार यांना डीसेंबर १९९३ मध्ये ताबा / कब्जा दिलेला होता व आहे. सदरील मिळकतीचा ताबा घेतल्यानंतर लिहन घेणार यांना सदरील

मिळकतीच्या बाधकामामध्ये त्रुटी दुर करून मिळण्याकामी लिहून देणार नं . २ व ३ यांच्याकडे मागणी केली . परंतु लिहून देणार नं . २ व ३ यांनी लिहून घेणार यांच्या मिळकतीतील बांधकामातील दोष दुर न केल्यामूळे त्यांच्या विरूध्द लिहून देणार यांनी अहमदनगर येथील मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच मध्ये तक्रार क्रमांक ६६५/१९९३ ची दाखल केली . सदरील तक्रारीमध्ये अनेक तांत्रीक व पुराव्यांच्या बाजू तपासाव्या लागतील व या पध्दतीने पयरावा तपासणे ही जिल्हा ग्राहक तक्रारमंचाच्या अखत्यारीत बाब येत नाही, असा निष्कर्ष काढून सदरील तक्रार गुणदोषावर निणर्य न देता, रह करण्यात आले. सदरील आदेशा विरुध्द लिहून घेणार यांनी मा. राज्यग्राहक आयोगाकडे अपील दाखल केले. सदरील अपील देखिल रद्द करण्यात आले. ३. त्यानंतर लिहून घेणार यानी लिहून देणार नं. २ व ३ यांच्याकडे सदरील मिळकतीचे खरेदीखत करुन मिळण्याकामी विनंती केली असत, सदरील लिहून देणार यांनी मिळकतीवरील एल.आय.सी. फायनान्सचे कर्ज फिटल्यानंतर खरेदीखत लिहून देतो असे सागितले. लिहून घेणार यांनी एल.आय.सी. फायनान्सच्या

कर्जाची दिनांक ०१/०८/२००६ रोजी पूर्णपणे फेड केली. सदरील कर्ज नील झाल्यानंतर लिहून घेणार यांनी लिहुन देणार नं. २ व ३ यांच्याकडे सदरील मिळकतीचे खेरेदिखत करुन देण्याची विनती केली असता, लिहुन देनार यांनी उडवा उडवीचे उत्तर देण्यास सुरवात केली. शेवटि दिनांक १/११/२००७ रोजी लिहन घेणार यांनी लिहन देणार यांच्याकडे खरेदीखत लिहन देण्याविषयी मागणी केली असता, त्यांच्या विरुध्द लिहन घेणार यांनी जिल्हाग्राहकत तक्रार निवारण मंचात दाखल केलेल्या तक्रारीचा रोष मनामध्ये धरुन लिहुन घेणार यांना मिळकतीचे खरेदी नोंदवून देण्यास नकार दिला. लिहुन देणार नं. १ ते ३ यांच्याकडून खरेदीखत लिहून नोंदवून मिळणेकामी मे. कोर्टात दावा दाखल करण्यासाठी मिळकतीचा ७/१२ उतारा काढला असता, सदरील मिळकतीचे मुळ मालक सावळेराम दौलत भिंगारदिवे यांचे निधनानंतर त्यांचे वारस म्हणून मिळकतीच्या ७/ १ २ उता–यास लिहून देणार नं. ३ ते५ व यशोदा सावळेराम भिंगारदिवे यांची नावे नोदवीन्यात आलेली आहेत ही बाब निदर्शनाम आली

४. त्यामुळे सदर मिळकतीचे खरदीखत नोंदवून देण्याकामी लिहुन घेणार यांनी लिहुन देणार नं. १ ते ५ आणि यशोदा सावळेराम भिंगारदिवे यांच्या विरुध्द रे.मु.नं.२४२/२००८ हा दावा अहमदनगर येथील मे. दिवाणी न्यायाधीश साहेब, वरीष्ठ स्तर यांच्या कोर्टात दाखल केला असता सदर दाव्यामध्ये ता. १६/०७/२०१२ रोजी मे. कोर्टात तडजोड झाली. सदरील सडजोडीनुसार लिहुन घेणार यांनी लिहुन देणार यांना रक्कम रुपये ४००० + सदरील रक्कमेवर दावा दाखल केल्यापासुन द.सा.द.शे. ९टक्के दराने व्याज घ्यायचे मान्य व कबूल केले. सदरील रक्कम प्राप्त झाल्यानंतर लिहुन देणार यांनी कोणतीही अतीरिक्त रक्कम न मागता मिळकतीचे खरेदीखत लिहुन घेणार यांचे लाभात लिहुन नोंदवून घ्यायचे कबुल केले. त्यानंतर मे. कोर्टाने नी. नं. ४४ वरील तडजोड पुरसीस नुसार दिनांक १६/०७/२०१२ रोजी सदरील दाव्यामध्ये आदेश पारीत करुन हुकूमनामा तयार केला.

५.लिहुन घेणार यांनी सदरील दाव्यातील हुकूमनाम्यान्वये लिहून देणार यांना रक्कम रुपये ४०००/- + त्यावरील होणारे व्याज रक्कम रुपये १६२०/- असे एकूण रक्कम रुपये ५ ६ २०/- देऊ केली असता, लिहुन देणार यांनी सदरील रक्कम स्विकारण्यात टाळाटाळ केली, म्हणुन लिहुन घेणार यांनी लिहून देणार नं. १ रक्कम लिहन देणार नं. १ यानी जानीवपूर्वक व हेतृत स्विकारली नाही. व मे .कोर्टाच्या हुकुमनाम्यानुसार सदरील मिळकतीचे खरेदीखत लिहन घेणार यांच्या नावे लिहन, नोंदवून दिले नाही. मे. कोर्टाच्या हुकुमनाम्याची पूर्तता होऊन मिळणेकामी लिहन घेणार यांनी लिहन देणार यांच्या विरुध्द अहमदनगर येथील मे. दिवाणी -यायाधीस साहेब, वरीष्ठ स्तर यांच्या कोर्टात रे.द.नं.७९९/२०१२ ची दाखल केली आहे.

६ . मे .कोर्टीचे आदेशान्वये मिळकतीचे खरेदीखत लिहन देणार नं . १ ते ५ यशोदाबाई सावळेराम भिगारदिवे यांच्याकडन नोंदवन मिळण्याच्या आदेश होऊन देखिल प्रतिवादी यांनी वादी यांना खरेदीखत नोंदवून दिले नाही. त्यामुळे वादी यांनी कोर्ट कमिशनर यांच्याकडुन मिळकतीचे खरेदीखत नोदवून मिळणेकामी मे .कार्टात दरखास्त ७९९/२०१२ दाखल केली दरम्यान यशोदा सावळेराम भिंगारदिवे यांचे दिनांक ०५/०२/२०११ रोजी निधन झाले असल्याची बाब दरखास्तीमधील नोटीसाची बजावणी होते समयी झाली. मयत यशोदा सावळेराम भिंगारिदवे यांच्या मृत्यु पश्चात लिहून देणार नं. ३ ते ५ हे वारस आहेत. सदरील वारस हे मुळ दाव्यात व दरखास्तातीत पक्षकार असल्याने त्यांना नव्याने पक्षकार म्हणून समाविष्ठ केलेले नाही. सदर दरखास्तीमध्ये मे. कोर्टीने कोर्ट किमश्नर साहेबांची नेमणूक करुन कोर्ट कमिश्नर मार्फत वरील मिळकतीचे खरेदीखत वादी म्हणजेच लिहुन घेणार यांचे लाभात नोंदवून देण्याच्या आदेश केला व सदर

आदेशा अन्वये मे . कोर्ट किमश्नर साहेब सदरचे खरेदीखत लिहुण घेणार यांच्या लाभात आज रोजी लिहुन नोंदवून देत आहे . ७.लिहन घेणार यांनी सदर मिळकतीचा मोबदला लिहन घेणार यांच्याकडून प्राप्त झाला आहे. तसेच डिसेंबर १९९३ मध्ये सदरील मिळकतीचा प्रत्यक्ष कब्जा व ताबा देखील लिहुन घेणार यांना लिहुन देणार यांनी दिलेला होता व आहे व आज रोजी देखिल सदर मिळकतीच्या प्रत्यक्ष कब्जा व ताबा वादी म्हजेच लिहून घेणार यांच्याकडेच होता व आहे व सदर खरेदीखताअन्वये सदर मिळकतीचा लिहून घेणार यांच्याकडे असलेला कब्जा व ताबा. मे. कोर्ट कमिश्नर साहेब यांनी लिहुन घेणार यांच्या लाभात मालकी हक्काने कायम केला आहे.

८ . तसेच सदर वर नमुद केलेल्या मिळकतीचा कब्जा व ताबा लिहुन घेणार यांच्याकडेच होता व आहे. त्यामुळे सदर मिळकती संदर्भातील आजपर्यंतचा सर्व सरकारी निमसरकारी कर भरण्याची जबाबदारी लिहुन घेणार यांची होती. व यापूढे देखील सदर मिळकतीचे येणार सर्व सरकारी निम सरकारी कर लिहुन घेणार

यांनी मालकी हक्काने भरून मिलकतीचा मालकी हक्काने उपभोग घ्यावा अथवा मनमानेल त्या प्रमाणे सदर मिळकतीची विल्हेवाट लावावी ९. सदर खरेदीखतान्वये वर कलम १ मध्ये वर्णन केलेली मिळकत लिहुन घेणार यांच्या संम्पूर्ण मालकीची झाली असून आता सदर मिळकतीमध्ये प्रतिवादी म्हणजेच लिहुन देणार यांचा कुठलाही प्रकारचा मालकी हक्क, हिसंबंध अस्तीत्वात आलेला नसुन प्रतिवादी म्हणजेच लिहुन देणार यांचे सदर मिळकतीमधील असलेले सर्व हक्क व अधिकार सदर खरेदीखतान्वये कायम स्वरुपी संपुष्टात आलेले आहे व सदर मिळकत लिहून घेणार यांच्या सम्पूर्ण मालकीची झालेली आहे.

मे . कोर्ट किमश्नर साहेब यांनी लिहुन घेणार यांनी खरेदी घेतलेल्या मिळकतीचा कब्जा , ताबा व मालकी लिहून घेणार यांच्या लाभात कायम केला आहे . १ ० . लिहून घेणार यांनी त्यांचे नाव सरकार दरबारी रेकॉर्डला मालकी हक्काने लावून घ्यावे . जर त्याकामी काही जाबजबाबाची अगर सह्याची गरज भासल्यास

Ľ	विद्वापमार होराहुम ममार मामाममानुरम ममरा मनराहा.							
۶	१. भरण्याची तपशील							
	रक्कम रुपये	तपशिल						
	१५,०००	लिहुन घेणार यांनी लिहून देणार नं. २ व ३ यांना साठेखतांच्या वेळी रोख स्वरूपात अदा केली ती रक्कम.						
	90,000/-	लिहुन घेणार यांच्या एल.आय.सी. हाऊसिंग फायनांन्स या वित्तीय संस्थेकडून लिहून देणार यांना अदा केली ती रक्कम.						
	१,०००/-	लिहुन घेणार यांनी लिहून देणार नं. २ व ३ यांना साठेखतांच्या नंतर रोख स्वरूपात अदा केली ती रक्कम.						
	8,000/-	निशाणी ४४ वरील पुरसीस व निशाणी ४६ वरील हुकूमनामा अन्वये लिहुन घेणार यांनी मे . कोर्टात जमा केली ती रक्कम .						
	9 0000/-	एकण रुपये नव्वद हजार मात्र						

. वरीलप्रमाणे रक्कम रुपये ९०,०००/- (अक्षरी रुपये नव्वद हजार मात्र)चा भरणा लिहून घेणार यांनी लिहुन देणार यांना दिला तो लिहुन देणार यांना मिळालेला असुन ,सबब मोबदला रकमेचा भरणा लिहुन देणार यांना पावला आहे. सदर मोबदला रकमेचा भरणा लिहुन देणार कबुल व मान्य असुन, सदर मिळालेल्या मोबदला रक्कमेबाबत लिहुन देणार हे संपूर्णपणे संतुष्ठ आहे व सदरच्या भरण्याबद्दल लिहुण देणार याची काही तक्रार नाही.

येणेप्रमाणे लिहून देणार यांनी आपल्या राजी खुशीने, स्वखुशीने, स्वसंतोषाने आज रोजी सदरचे खरेदीखत लिहुन घेणार यांना लिहून, नोंदवून दिले असे

लिहून देणार लिहून देणार नं. १ ते ५ या सर्वाचेवतीने मे. कोर्ट किमश्नर साहेब श्री लिहन घेणार

माधव शेषा शेदटीगार